

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व इतर राज्य शासन पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत भूमिहिन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करण्याकरिता कृतीदल (Task Force) स्थापन करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास विभाग**

**शासन निर्णय क्रमांक: प्रआयो-२०२१/प्र.क्र.४५/योजना-१०**

बांधकाम भवन, २५ मझबान रोड,

फोर्ट, मुंबई - ४०० ००९.

दिनांक: २४ सप्टेंबर, २०२१

**वाचा :-**

- १) ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे क्रमांक DO J- ११०१४/०१/२०१६-  
RH दि. ०९ एप्रिल, २०२१ चे पत्र.

**प्रस्तावना :-**

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व इतर राज्य शासन पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत भूमिहिन लाभार्थ्यांना जमिन उपलब्ध करण्याकरिता कृतीदल (Task Force) गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय:-**

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व इतर राज्य शासन पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत भूमिहिन लाभार्थ्यांना जमिन उपलब्ध करण्याकरिता राज्यस्तर व विभागस्तरावर खालीलप्रमाणे कृतीदल (Task Force) स्थापन करण्यास शासन मान्यता देत आहे.

**२. राज्यस्तरीय कृती दल**

- |  |                |
|--|----------------|
| १) मुख्य सचिव  | ... अध्यक्ष    |
| २) अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल व वन विभाग)              | ....सदस्य      |
| ३) अतिरिक्त मुख्य सचिव (ग्रामविकास व पंचायत राज विभाग) | ....सदस्य      |
| ४) संबंधित विभागांचे सचिव / प्रधान सचिव/ अ.मु.स.       | ....सदस्य      |
| ५) विभागीय आयुक्त (सर्व)                               | ....सदस्य      |
| ६) उप सचिव (केंद्रीय योजना ग्राम विकास विभाग)          | ....सदस्य      |
| ७) संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष- ग्रामीण गृहनिर्माण    | ....सदस्य सचिव |

२.१ राज्यस्तरीय कृतीदलाची कार्यकक्षा :-

- अ) राज्यस्तरीय कृतीदलाची वर्षातून दोन वेळा बैठक घेण्यात यावी.
- ब) राज्यातील ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना जमिन उपलब्ध करून देण्याकरिता धोरण निश्चीत करणे.
- क) भूमिहीन लाभार्थ्यांना जमिन उपलब्ध करून देण्याच्या धोरणाचे सनियंत्रण करणे.
- ड) क्षेत्रीय स्तरावरील या धोरणाचे अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शन करणे.

३.

विभागस्तरीय कृतीदल

- |   |                |
|---|----------------|
| १) विभागीय आयुक्त                                     | ... अध्यक्ष    |
| २) जिल्हाधिकारी (सर्व)                                | ... सदस्य      |
| ३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)       | ... सदस्य      |
| ४) संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी              | ... सदस्य      |
| ५) प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (सर्व) | ... सदस्य      |
| ६) उपायुक्त विकास                                     | ... सदस्य सचिव |

३.१) विभागस्तरीय कृतीदलाची कार्यकक्षा :-

- अ) विभागस्तरीय कृतीदलाची बैठक महिण्यातून किमान एकदा घेण्यात यावी.
- ब) विभागातील ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना जमिन उपलब्ध करवयाच्या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे.
- क) विभागातील भूमिहीन लाभार्थ्यांना जमिन उपलब्ध करून देण्याच्या कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाकडून येणाऱ्या सूचनांबाबत जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना अवगत करणे.
- ड) विभागातील भूमिहीन लाभार्थ्यांना जमिन उपलब्ध करून देण्याच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भात येणाऱ्या अडचणीचे निराकरण करणे.

४. उपरोक्त निदेशानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०९२२१३०६२८०३२० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( अरुण व. शिंदे )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय मुंबई.
- २) मा. मंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय मुंबई.
- ३) मा. राज्यमंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय मुंबई.
- ४) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव, मंत्रालय मुंबई.
- ५) मा. अ.मु.स. (ग्राम विकास विभाग) यांचे स्वीय सहायक.
- ६) मा. अ.मु.स./प्रधान सचिव/सचिव सर्व प्रशासकीय विभाग मंत्रालय, मुंबई.
- ७) संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण, सी.बी.डी.बेलापूर, नवी मुंबई.
- ८) विभागीय आयुक्त सर्व.
- ९) जिल्हाधिकारी सर्व.
- १०) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व.
- ११) प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सर्व.
- १२) उपायुक्त (विकास) सर्व.
- १३) निवड नस्ती (योजना-१०)